

# VISHNU PRAKASH R PUNGLIA LIMITED

ENGINEER, CONTRACTOR & DESIGNER An ISO 9001: 2015 Certified Company

August 28, 2024

**To,**BSE Limited
Phiroze Jeejeebhoy
Towers, 21<sup>st</sup> Floor, Dalal
Street, Fort, Mumbai
400 001

BSE Scrip Code: 543974

Dear Sir/Madam,

To,

National Stock Exchange of India LimitedExchange Plaza, Plot No. C/1, Block G, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai – 400 051

NSE Scrip Symbol: VPRPL

Sub: Newspaper Advertisement - Notice of 11<sup>th</sup> Annual General Meeting through Video Conferencing / Other Audio-Visual Means ("VC / OAVM") facility and Remote E-voting information.

Please find attached herewith copies of newspaper advertisements published in the Financial Express (English) and Nav Shakti (Marathi) on Wednesday, August 28, 2024, intimating that the 11<sup>th</sup> Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on Monday, September 23, 2024 at 12:30 p.m. through VC / OAVM facility and information regarding remote e-Voting for the AGM of the Company in terms of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of Companies (Management and Administration) Rules, 2014 (as amended) and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

This is for your kind information and record.

Thanking you,

Yours faithfully

For VISHNU PRAKASH R PUNGLIA LIMITED

Neha Matnani Company Secretary and Compliance Officer M. No. A-69247

# SP REFRACTORIES LIMITED

(Formerly known as SP Refractories Private Limited) (A Group of Mr. Prabodh S Kale) CIN: L51909MH2007PLC167114 Registered Office: : M-10, M-11/1 & M-11/2, MIDC, Hingna, Nagpur-440016 Office No.: 07104-235388/235399 | Mob No: 9422103525 Email: sprefractory@gmail.com/info@sprefractories.com Website: www.sprefractories.com

# NOTICE OF 17<sup>™</sup> ANNUAL GENERAL MEETING (AGM) AND E-VOTING INFORMATION

Shareholders are hereby informed that the 17th Annual General Meeting (AGM) of the members of SP REFRACTORIES LIMITED will be held on Thursday, the 26th September, 2024 at 11.30 A.M. at the Registered office of the Company at M-10, M-11/1 & M-11/2, MIDC, Hingna, Nagpur, Maharashtra-440016 India to transact the businesses as set forth in the notice of the AGM which will be sent to the shareholders for convening AGM of the Company.

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (as amended) and Regulation 44 of SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations 2015 (as amended) the Company is offering e-voting facility to all the respected members to enable them to cast their valuable vote on the item of business to be transacted at the meeting.

Notice and Annual Report will also be available on the Company's website at https://www.sprefractories.com/investor and on the website of stock exchange at https://www.nseindia.com/

# Manner of registering/updating email address:

Those shareholders who are holding shares in a dematerialized mode and have not registered/updated their email addresses with their depository participant(s) are requested to register/update their email addresses with the relevant depository participant(s).

# Manner of casting vote through e-voting:

The Company will be providing remote e-voting facility to all its shareholders to cast their votes on the businesses as set forth in the notice of AGM and the facility of voting through ballot paper would also be available during the AGM. The login credentials for casting votes through remote e-voting shall also be made available to the shareholders through e-mail. The Company has availed the services of Big Share Services Private Limited to facilitate e-voting. The detailed procedure for casting votes through remote e voting shall be provided in the notice of AGM and the same will be available on the website of Company at https:// www.sprefractories.com/investor and on the website of Bigshare Services Pvt Ltd at https://ivote.bigshareonline.com. The remote e-voting period commences on Monday 23th September 2024 09:00 A.M to Wednesday 25th September 2024 at 05:00 P.M. During this period, Members may cast their vote electronically. The remote e-voting module shall be disabled by Big share Services Pvt. Ltd thereafter The Register of Members and Share Transfer Books of the Company shall remain closed from Friday 20th September, 2024 to Thursday 26th September, 2024 (both days inclusive) for taking record of the Members of Company for the purpose of (Seventeen) 17th AGM. Further, Thursday, 19th September, 2024 has been fixed as record date for the

purpose of e-voting entitlement and for determining the names of eligible members For SP Refractories Limited

Ms. Shweta Prabodh Kale Place: Nagpur Date: 28.08.2024 Director (DIN: 01586321)



# NAYARA ENERGY LIMITED

Registered Office: Khambhalia, Post Box No. 24, Dist. Devbhumi Dwarka - 361 305, Gujarat, India. Corporate Identity Number: U11100GJ1989PLC032116 Phone: 91 2833 661444; Fax: 91 2833 662929 Email: investors@nayaraenergy.com; Website: www.nayaraenergy.com

# NOTICE

The 34" Annual General Meeting ("AGM") of Nayara Energy Limited will be held on Thursday, September 26, 2024 at 2:30 p.m. (IST) through Video Conferencing ("VC")/ Other Audio Visual Means ("OAVM"), in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and the Rules made thereunder read with General Circular No. 14/2020, 17/2020, 20/2020, 02/2021, 19/2021, 21/2021, 2/2022 10/2022 and 09/2023 issued by the Ministry of Corporate Affairs (collectively referred to as "MCA Circulars") to transact the business set out in the Notice dated July 17, 2024 calling the AGM Members will be able to attend the AGM through VC / OAVM at https://www.evoting.nsdl.com. Members participating through the VC OAVM facility shall be reckoned for the purpose of quorum under Section 103 of the Act.

In compliance with the MCA Circulars, the Notice of the AGM and Annual Report of the Company comprising of the audited standalone financial statements for the financial year 2023-24, along with Board's Report Auditors' Report thereon, audited consolidated financial statements along with the Auditors' Report thereon for the financial year 2023-24 and other documents required to be attached thereto, have been sent by providing a weblink only by electronic mode on August 26, 2024 to all the members of the Company whose email addresses are registered with the Depository Participant(s)/ Link Intime India Private Limited, Registrar & Transfer Agents of the Company ("RTA"). The aforesaid documents are also available on the Company's website at www.nayaraenergy.com and on the website of National Securities Depository Limited ("NSDL") at www.evoting.nsdl.com

Members will be able to attend the AGM through VC/OAVM through the NSDL e-Voting system. The instructions for attending the AGM through VC/OAVM are provided in the notes to the Notice of AGM.

Manner of casting vote through e-voting - The Company is providing remote e-voting facility to the members to exercise their vote on business to be transacted at the AGM. This remote e-voting facility will be provided by NSDL from 8.00 a.m. (IST) on Saturday, September 21, 2024 to 5.00 p.m. (IST) on Wednesday, September 25, 2024. The remote e-voting facility will be available at the link https://www.evoting.nsdl.com. The remote e-voting facility will not be allowed beyond 5.00 p.m. (IST) on Wednesday, September 25, 2024. The Company will also provide e voting facility during the AGM to members who have joined the meeting by VC/OAVM facility and have not cast their vote on resolutions through remote e-voting facility and who are not barred from doing so. Members of the Company, holding shares in dematerialised mode, physical mode and those who have not registered their e-mail address, can cast their vote on the resolutions by following the instructions for remote e-voting before and during the AGM as per the instructions provided in the notes to the Notice of AGM. A member may participate in the AGM even after exercising his right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again in the AGM. A member can opt only single mode of voting i.e. through remote e-voting or voting at the AGM. Once the vote on a resolution is cast by the member, he will not be allowed to change it

The cut-off date for the purpose of remote e-voting and e-voting at the AGM is Thursday, September 19, 2024. Members holding shares either in physical form or in dematerialized form and whose name is recorded in the Register of Members maintained by the Depository as on the cutoff date only may cast their vote electronically on the Business set out in the Notice of AGM either through remote e-voting or by participation in evoting at the AGM, both through electronic voting system of NSDL. Any person, who acquires shares of the Company and becomes member after dispatch of the Notice and holding shares as of the cut-off date i.e. Thursday, September 19, 2024 may obtain the login ID and password by sending a request to NSDL at evoting@nsdl.co.in or to the RTA by writing at pradeep.mokale@linkintime.co.in.

subsequently.

In case of any queries, you may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the Downloads section of www.evoting.nsdl.com or call on 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000 or call on toll free no.: 1800-1020-990 and 1800-22-44-30 or contact Ms. Pallavi Mhatre, Manager at NSDL by sending a request e-mail at evoting@nsdl.com or write to them at Trade World, A wing, 4th & 5th Floors, Kamala Mills Compound, Lower Parel, Mumbai - 400 013. Members can also contact Mr. Jayprakash Parambath, Team Lead - Contact Center at RTA at the telephone numbers 022 - 49186000 or 8108116767 or send email to the RTA at rnt.helpdesk@linkintime.co.in or write to them at Link Intime India Private Limited, Unit - Navara Energy Limited, C-101, 247 Park, LBS Marg, Vikhroli (W), Mumbai - 400 083.

Members are requested to carefully read the Notice of the AGM particularly instructions for joining the AGM, manner of casting vote through remote e-voting or e-voting at the AGM.

Manner of registering Email IDs - The members of the Company holding Equity Shares in physical form and who have not registered their e-mail addresses may get their email IDs registered by sending scanned copy of a request on plain paper signed by the shareholder/s (including joint holders, if any) to the RTA of the Company at rnt.helpdesk@linkintime.co.in, mentioning Name of shareholder (including joint holders, if any), their Folio No., E-mail ID to be registered and Mobile Number (optional). The request for registration of E-mail ID should be accompanied by (a) scanned copy of the share certificate (front and back); (b) self-attested scanned copy of PAN card and (c) self-attested scanned copy of any one of passport / driving license electricity bill (not older than 3 months). The members holding shares in dematerialized form and who have not registered their E-mail IDs are requested to contact their respective Depository Participant and follow the procedure prescribed by them.

Date: August 27, 2024

Place: Mumbai, India

For Nayara Energy Limited

Mayank Bhargava Company Secretary

Date: August 27, 2024

Place: Jodhpur

# VIDEOCON INDUSTRIES LIMITED VIDEOCON

CIN: L99999MH1986PLC103624 Regd. office: 14 K.M. Stone Aurangabd Paithan Road, Chittegaon, Tal. Paithan, Dist: Aurangabad- 431 105 Email: secretarialvg.in@gmail.com Website: www.videoconindustriesItd.com

NOTICE OF THE ADJOURNED 31st ANNUAL GENERAL MEETING FOR FY 2020-21

Notice is hereby given that the 31st Annual General Meeting of the Members of the company for FY 2020 - 21 which was convened on Monday, 26th August, 2024 was adjourned for want of quorum and will now be held on Monday, 2nd September, 2024 at 09:45 a.m. at the Registered Office of the Company at 14 KM Stone, Aurangabad Paithan Road, Village Chittegaon Taluka Paithan Dist, Aurangabad 431 105 to transact the business as specified in the notice convening the 31st. Annual General Meeting which is made available on the website of the Company viz. www.videoconindustriesltd.com and on the website of CDSL viz. www.evotingindia.com

### By order of the Board of Directors of VIDEOCON INDUSTRIES LIMITED

(a Company under Corporate Insolvency Resolution Process)

Place: Aurangabad Date: 26th August, 2024

SUJATA PARAB COMPANY SECRETARY & COMPLIANCE OFFICER MEMBERSHIP NO. A 48113

(Videocon Industries Limited is under Corporate Insolvency Resolution Process pursuant. to the provisions of the Insolvency and Bankruptcy Code, 2016. With effect from September 25, 2019, its affairs, business and assets are being managed by and the powers of the board of directors are vested in the Resolution Professional, Mr. Abhiit Guhathakurta, appointed by Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Bench,

# VIDEOCON

### VIDEOCON INDUSTRIES LIMITED CIN: L99999MH1986PLC103624 Regd. office: 14 K.M. Stone Aurangabd Paithan Road, Chittegaon,

Email: secretarialvg.in@gmail.com Website: www.videoconindustriesltd.com NOTICE OF THE ADJOURNED 30th ANNUAL GENERAL MEETING FOR FY 2019-20 Notice is hereby given that the 30th Annual General Meeting of the Members of the company for FY 2019-20 which was convened on Monday, 26th August, 2024 was adjourned for want of guorum and will now be held on Monday, 2nd September, 2024 at 09:00 a.m. at the Registered Office of the Company at 14 KM Stone, Aurangabad Paithar

Tal. Paithan, Dist: Aurangabad- 431 105

Road, Village Chittegaon Taluka Paithan Dist, Aurangabad -431 105 to transact the business as specified in the notice convening the 30th Annual General Meeting which is made available on the website of the Company viz. www.videoconindustriesltd.com and on the website of CDSL viz. www.evotingindia.com

By order of the Board of Directors of VIDEOCON INDUSTRIES LIMITED

Standalone Consolidated

a Company under Corporate Insolvency Resolution Process)

Place: Aurangabad Date: 26th August, 2024

**SUJATA PARAB** COMPANY SECRETARY & COMPLIANCE OFFICER MEMBERSHIP NO. A 48113

Videocon Industries Limited is under Corporate Insolvency Resolution Process pursuant to the provisions of the Insolvency and Bankruptcy Code, 2016. With effect from September 25, 2019, its affairs, business and assets are being managed by and the powers of the board of directors are vested in the Resolution Professional, Mr. Abhiji Guhathakurta, appointed by Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Bench



## VIDEOCON INDUSTRIES LIMITED CIN: L99999MH1986PLC103624

Regd. office: 14 K.M. Stone Aurangabd Paithan Road, Chittegaon, Tal. Paithan, Dist: Aurangabad- 431 105 Email: secretarialvg.in@gmail.com Website: www.videoconindustriesItd.com

NOTICE OF THE ADJOURNED 32nd ANNUAL GENERAL MEETING FOR FY 2021-22

Notice is hereby given that the 32nd Annual General Meeting of the Members of the company for FY 2021-22 which was convened on Monday, 26th August, 2024 was adjourned for want of quorum and will now be held on Monday, 2nd September, 2024 at 10:30 a.m. at the Registered Office of the Company at 14 KM Stone, Aurangabad Paithar Road, Village Chittegaon Taluka Paithan Dist. Aurangabad 431 105 to transact the business as specified in the notice convening the 32nd Annual General Meeting which is made available on the website of the Company viz. www.videoconindustriesltd.com and on the website of CDSL viz. www.evotingindia.com

By order of the Board of Directors of VIDEOCON INDUSTRIES LIMITED

WORLD'S LEADING HVAC DUCT CLEANING COMPANY

CIN: L74999MH2016PLC284731

(Formerly Known as Nirmitee Robotics India Private Limited)

H.O.:D3/2, MIDC Hingna, Nagpur. (MS) India 440028 | Phone: +91-9422 881 677

Email: info@nirmiteerobotics.com | www.nirmiteerobotics.com

NOTICE OF 8th ANNUAL GENERAL MEETING (AGM) AND E-VOTING INFORMATION

Shareholders are hereby informed that the 08th Annual General Meeting (AGM) of the members of Nirmitee Robotics

India Limited will be held on Monday, the 23rd September, 2024 at 03.00 P.M. at the Registered office of the Company

at C/o Vithoba Healthcare and Research Private Limited, D 3/2, Hingna, MIDC, Nagpur, Maharashtra-440028 India to

transact the businesses as set forth in the notice of the AGM which will be sent to the shareholders for convening AGM of

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management

and Administration) Rules, 2014 (as amended) and Regulation 44 of SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements)

Regulations 2015 (as amended) the Company is offering e-voting facility to all the respected members to enable them to cast

Notice and Annual Report will also be available on the Company's website at https://www.nirmiteerobotics.com/notices-of-

Those shareholders who are holding shares in a dematerialized mode and have not registered/updated their email addresses

with their depository participant(s) are requested to register/update their email addresses with the relevant depository

The Company will be providing remote e-voting facility to all its shareholders to cast their votes on the businesses as set

forth in the notice of AGM and the facility of voting through ballot paper would also be available during the AGM. The login credentials for casting votes through remote e-voting shall also be made available to the shareholders through e-mail. The

Company has availed the services of Big Share Services Private Limited to facilitate e-voting. The detailed procedure for

casting votes through remote e voting shall be provided in the notice of AGM and the same will be available on the website of Company at https://www.nirmiteerobotics.com/notices-of-general-body-meeting/ and on the website of Bigshare Services Pvt. Ltd at https://ivote.bigshareonline.com. The remote e-voting period commences on Friday, 20th September, 2024 9:00 AM IST to Sunday, 22rd September, 2024 till 5:00 PM IST. During this period, Members may cast their vote electronically.

The Register of Members and Share Transfer Books of the Company shall remain closed from Tuesday, 17th September,

2024 to Monday, 23rd September, 2024 (both days inclusive) for taking record of the Members of Company for the purpose

Further, Monday, 16th September, 2024 has been fixed as record date for the purpose of e-voting entitlement and for

general-body-meeting/ and on the website of stock exchange at https://www.startupsbse.com/index.html

their valuable vote on the item of business to be transacted at the meeting.

The remote e-voting module shall be disabled by Big share Services Pvt. Ltd thereafter.

Manner of registering/updating email address:

Manner of casting vote through e-voting:

determining the names of eligible members.

participant(s).

of (Eighth) 08th AGM

Date: 27th August, 2024

Place: Nagpur

(a Company under Corporate Insolvency Resolution Process)

Nirmitee Robotics India Limited

Place: Aurangabad Date: 26th August, 2024

SUJATA PARAB COMPANY SECRETARY & COMPLIANCE OFFICER MEMBERSHIP NO. A 48113

(Videocon Industries Limited is under Corporate Insolvency Resolution Process pursuant to the provisions of the Insolvency and Bankruptcy Code, 2016. With effect from September 25, 2019, its affairs, business and assets are being managed by and the powers of the board of directors are vested in the Resolution Professional, Mr. Abhijit Guhathakurta, appointed by Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Bench,

Corrigendum to the Public Announcement and Letter of Offer, for the attention of the public shareholders of

# DHANUKA AGRITECH LIMITED

Corporate Identity Number: L24219HR1985PLC122802 Registered Office & Correspondence Address: Global Gateway Towers, MG Road, Near Guru Dronacharva Metro Station, Gurugram - 122 002, Harvana, India Tel: +91 124 434 5000 | Website: www.dhanuka.com | Email: investors@dhanuka.com

This Corrigendum should be read in continuation of and in conjunction with the Public Announcement and the Letter of Offer unless otherwise specified. Capitalised terms used but not defined in this Corrigendum shall have the same meaning assigned to such terms in the Public Announcement and the Letter of Offer, unless otherwise defined.

Contact Person: Jitin Sadana, Company Secretary and Compliance Officer

The Equity Shareholders / Beneficial Owners of the equity shares of Dhanuka Agritech Limited are requested to note the amendments with respect to and in connection with the Public Announcement published on August 06, 2024 and the Letter of Offer dated August 20, 2024 as sent to the shareholders as under:

Annexure A of Statutory Auditor's report dated August 02, 2024 (UDIN: 24528799BKDIEC8259) in respect of proposed buy back of equity shares by Dhanuka Agritech Limited (the "Company") as per Clause (xi) of Schedule I to the Securities and Exchange Board of India (Buyback of Securities) Regulations, 2018, as amended (the "Buy Back Regulations") in the Public Announcement and on Page 45-46 of the Letter of Offer shall be read as follows:

# Annexure A:

dhanuka

Statement of permissible capital payment towards buy back of equity shares in accordance with section 68 of the Act and the Buy Back Regulations based on the audited standalone and consolidated financial statements as at and for the year ended March 31, 2024 prepared in accordance with Indian Accounting Standards prescribed under Section 133 of the Act. read with the relevant rules issued thereunder:

Particulars	(₹ in lakhs)	(₹ in lakhs)
Paid up equity share capital as on March 31, 2024 (4,55,78,324 equity shares of face value ₹ 2 each)	911.57	911.57
Free reserves as on March 31, 2024*		
- Retained Earnings	1,24,491.72	1,24,490.72
<ul> <li>Less: Adjustments as per definition of free reserves as per section 2(43) of the Act (Net of Tax)</li> </ul>	(961.62)	(961.62)
Total paid up capital and free reserves	1,24,441.67	1,24,440.67
Permissible capital payment in accordance with section 68(2)(b) of the Act (25% of the total paid-up Equity Share capital and free reserves)	31,110.42	31,110.17
10% of the total paid up equity share capital and free reserves, if the buyback is carried through tender offer route (in accordance with the Chapter III of the Buyback Regulations and proviso to Section 68(2)(b) of the Act)	12,444.17	12,444.07
Maximum amount permitted by Board Resolution dated August 02, 2024 approving the Buyback, based on the audited financial statements for the year ended March 31, 2024	10,000.00	
*Free reserves as defined in Section 2(43) of the Act read along with Explanation II o	rovided in Section	68 of the Act a

All other terms and conditions of Public Announcement and Letter of Offer remain unchanged.

The Board of Directors of the Company accept full responsibility for the information contained in this Corrigendum to the Public Announcement and Letter of Offer confirms that such document contains true, factual and material information and does not contain any misleading information.

For and on behalf of the Board of Directors of Dhanuka Agritech Limited

Mahendra Kumar Dhanuka Chairman (DIN: 00628039)

Rahul Dhanuka **Managing Director** (DIN: 00150140)

Jitin Sadana Company Secretary and Compliance Officer (FCS-7612)

Dated: August 27, 2024

Place: Gurugram

# AMBIKA COTTON MILLS LIMITED

For Nirmitee Robotics India Limited

Kartik Eknath Shende

Director (DIN: 02627131)

Regd. Office: 9-A, Valluvar Street, Sivanandha Colony, Coimbatore-641 012. CIN: L17115TZ1988PLC002269

Phone:0422-2491504, Fax:0422-2499623 website: www.acmills.in, email: ambika@acmills.in

NOTICE OF THE 36th ANNUAL GENERAL MEETING AND

# E-VOTING INFORMATION Dear Members.

Notice is hereby given that 36th Annual General Meeting ("AGM") of the company will be held on **Friday, 27th September** 2024 at 12.00 Noon through Video Conference ("VC")/ Other Audio-Visual Means ("OAVM") to transact the business(es), as set out in the Notice of AGM dated 9th August 2024, in compliance with Companies Act, 2013 and rules framed thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with Ministry of Corporate Affairs ("MCA") and Securities and Exchange Board of India ("SEBI") Circular(s) issued Further, in accordance with the MCA/SEBI Circular(s), the Notice of AGM / Annual Report have

been sent to all the Members whose e-mail id is registered with the company / Depositories as on 23rd August 2024. The process of dispatch of Notice and Annual Report was completed on 27th August The AGM Notice along with the explanatory statements and the Annual Report for the financial

year 2023-24 is available and can be downloaded from the company's website www.acmills.in and the website of Stock Exchanges in which the shares of the company are listed i.e., BSE Limited & National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com. Members can attend and participate in the Annual General Meeting through VC/OAVM facility

only by following the procedures as set out in the Notice of AGM.

In compliance with applicable provisions of the Companies Act, 2013 rules made thereunder and applicable Regulations of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, the members are provided with the facility to cast their votes on all resolutions as set forth in the Notice of AGM using remote electronic voting system("remote e-voting") provided by CDSL. Additionally, the company is also providing the facility of voting through e-voting system during the Annual General Meeting ("e-voting"). A detailed procedure for remote e-voting / e-voting is provided in the Notice of the AGM.

The Board of Directors of the Company have appointed Sri. K.Murali Mohan, Chartered Accountant in Practice as Scrutinizer to scrutinize the voting process in a fair and transparent manner.

The remote e-voting commences from 9.00 AM on Tuesday, 24th September 2024 and ends at 5.00 PM on Thursday, 26th September 2024. The remote e-voting shall not be allowed beyond the said date and time and the module shall be disabled by CDSL thereafter.

votes on the resolution(s) through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting system during the AGM. A Member may participate in the AGM even after exercising this right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again in the meeting. A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial

Those Members, who are present in the AGM through VC/OAVM facility and had not cast their

Owners maintained by the Depositories as on the cut-off date i.e., Friday, 20th September 2024 shall only be entitled to avail the facility of remote e-voting or voting at the Annual General Meeting. The voting rights of Members shall be in proportion to the shares held by them in the paid-up equity share capital of the Company as on the cut-off date.

Any person, who acquires shares of the Company and becomes a Member of the company after the notice has been sent electronically by the company, and holds shares as of the cut-off date, may obtain the login id and password by sending a request to helpdesk.evoting@cdslindia.com However,

if he/she is already registered with CDSL for remote e-voting then he/she can use his/her existing User ID and Password for casting the votes. In case the shareholder's email ID is already registered with the Company its Registrar & Share Transfer Agent (RTA) / Depositories, log in details for e-voting are being sent on the registered email address. Shareholders holding shares in physical Form or who have not registered their email address

with the Company can cast their vote through remote e-voting or through the e-voting system during the meeting by following the procedure as set out in the Notice of AGM. Shareholders who wish to register their email address may follow the below instructions:

a. Shareholders holding shares in demat form are requested to register/update the details in their demat account, as per the process advised by their respective depository participant.

b. Shareholders holding shares in physical form are requested to register / update the details by filing the prescribed Form ISR-1 and other relevant forms with the Registrar and Transfer Agents of the Company, Link Intime India Private Limited at coimbatore@linkintime.co.in. Members may download the prescribed forms from the Company's website at www.acmills.in.

If you have any queries or issues regarding attending AGM & e-Voting from the CDSL e-Voting System, you can write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact at toll free no. 1800225533. In case of any grievances connected with facility for voting by electronic means, please contact Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, (CDSL, ) Central Depository Services (India) Limited at email ID helpdesk.evoting@cdslindia.com.

This public notice is also available in the company's website viz., www.acmills.in and on the website of the stock exchanges where the shares of the company are listed at www.bseindia.com and www.nseindia.com.

# **Book Closure**

Notice is hereby given that the Registrar of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday 21st September 2024 to Friday 27th September 2024 (Both days inclusive) for AGM and payment of Dividend.

# Payment of Dividend

Place: Coimbatore

Date: 28.08.2024

Dividend for the year 2023-24, if declared at the AGM, will be paid to the Members whose name appear on the Register of Members and to the Beneficial Owners of Shares as per the details furnished by the Depositories, as the case may be, as at the close of the business hours on Friday, 20th September For Ambika Cotton Mills Limited

> P.V.Chandran Chairman and Managing Director (DIN: 00628479)



Mathuradas Vasanji Road, Near Chakala Metro Station, Andheri (East), Mumbai 400059 Maharashtra **VPRPL** Telephone: 0291-2434396, Email: info@vprp.co.in, accounts@vprp.co.in, Website: www.vprp.co.in NOTICE

- 1. The 11" Annual General Meeting ("AGM") of the Members of Vishnu Prakash R Punglia Limited ("Company") will be held on Monday, September 23, 2024 at 12:30 p.m. through Video Conferencing/Other Audio Visual Means ("VC/OAVM") without the need of the physical presence of the Members, in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with Ministry of Corporate Affairs ('MCA") Circular No. 20/2020 dated 5" May, 2020 read with Circulars No. 14/2020 dated 8" April, 2020, Circular No. 17/2020 dated 13" April, 2020, and Circular No. 09/2023 dated 25" September, 2023 and Securities and Exchange Board of India ('SEBI") vide its Circular No. SEBI/HO/CFDICFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated 7° October, 2023 (collectively referred to as 'the Relevant Circulars') vide which, companies are allowed to hold AGMs through VC/ OAVM, without the physical presence of members at a common venue. Hence, the 11" AGM of the Company shall be held through VC/OAVM to transact the business as set forth in the 11" AGM Notice dated August 22, 2024. Members participating through the VC/OAVM facility shall be reckoned for the purpose of quorum under Section 103 of The Companies Act, 2013.
- In compliance with the aforesaid Circulars issued by the MCA and SEBI, the Annual Report for the financial year ended March 31, 2024 consisting of Financial Statements including Board's Report, Auditor's Report and other documents required to be attached therewith including Notice of the 11th AGM of the Company inter alia indicating the process and manner of Remote e-Voting and e-Voting have been sent electronically to all the Members whose e-mail ids are registered with the Company/ Depository Participant(s) and to all other persons so entitled.
- Members may also note that the 11" AGM Notice dated August 22, 2024 and the Annual Report for the FY 2023-24 will also be available on the Company's website at https://www.vprp.co.in/annual-report and on website of the Stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com. The Notice of the 11th AGM shall also be available on the website of the National Securities Depository Limited (NSDL) at evoting@nsdl.com.
- In compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended by the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015 w.e.f. 19" March, 2015, Secretarial Standard on General Meeting (85-2), Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and MCA Circulars and SEBI Circulars, the Company is pleased to provide to its Members the facility of voting by electronic means in respect of the business to be transacted as per the Notice of AGM dated August 22, 2024. For this purpose, the Company has entered into an agreement with National Securities Depository Limited (NSDL) for facilitating voting through electronic means. The facility of casting votes by a member using Remote e-Voting as well as the e-Voting system on the date of the AGM will be provided by NSDL.
- CS Mahesh Soni, Practicing Company Secretary (FCS No.: 3706, COP No.: 2324) Partner of GMJ & Associates, Company Secretaries, have been appointed as the Scrutinizer for conducting the e-Voting in a fair and transparent manner.
- All the Members are hereby informed that:
- The Company has completed the dispatch of Notice of Annual General Meeting and other documents on August 27, 2024 to those shareholders whose email ids are registered with the Company/Depository Participant as on record date i.e.
- b) The remote e-voting period begins on Friday, September 20, 2024 at 9.00 A.M. and ends on Sunday, September 22, 2024 at 5:00 P.M. The remote e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter.
- c) The Members of the Company holding shares either in physical form or dematerialized form as on cut-off date i.e., September 16, 2024, only shall be entitled to avail the facility of Remote e-Voting or e-Voting at the AGM. The voting rights of the Members shall be in proportion to their shareholding in the Company as on September 16, 2024 (cut-
- off date). Any person, who acquire shares and became the Member of the Company after dispatch of the Notice but before the cut-off date (i.e., September 16, 2024), may obtain Sequence Number by sending a request to the Company's Registrar and Share Transfer Agent, Link Intime India Private Limited at an email id: mt.helpdesk@linkintime.co.in.
- e) The Members of the Company holding shares either in physical form or in dematerialized form, as on the closing of working hours of cut-off date i.e., September 16, 2024 and not casting their vote through Remote e-Voting, may cast their vote at the AGM through e-Voting, A Member may participate in the meeting even after exercising his/her/its right to vote through Remote e-Voting, but shall not be allowed to vote again in the meeting. Once the vote is casted by the Member, the Member shall not be allowed to change it subsequently
- f) In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or send a request to Pallavi Mhatre at All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Ms. Pallavi Mhatre, National
- send an email to evoting@nsdl.com or call on 022 4886 7000. h) Please keep your most updated email id registered with the Company/Depository Participant to receive the timely

Securities Depository Limited (NSDL), Trade World - A Wing, Kamala Mills Compound Lower Parel, Mumbai - 400013 or

The members are requested to carefully read all the notes set out in the notice of the AGM and in particular, instructions for casting vote through remote e-voting prior to the AGM and e-voting at the AGM. The results of the Remote e-voting and votes cast at the AGM shall be declared not later than two working days from the conclusion of the AGM. The Results declared along with the Scrutinizer's Report, shall be placed on the Company's website viz., www.vprp.co.in,

immediately after declaration, and will be communicated to BSE Limited and National Stock Exchange of India Limited. By Order of the Board of Directors For Vishnu Prakash R Punglia Limited Sd/-

Neha Matnani z

Company Secretary 5

financialexp.epapr.in

# भांडुप पश्चिम शाखा: भाईचंद टेक्सटाईल मिल्स कंपाऊंड, एलबीएस रोड, भांडुप पश्चिम, मुंबई, महाराष्ट्र

ईमेल: sbi.00562@sbi.co.in, मोबा क्र.: ०२२-२५९६२१९३

# सोने कर्ज-लिलाव सूचना

सर्व संबंधित आणि सर्वसाधारण जनतेला सूचना याद्वारे देण्यात येते की, सोने दागिने हे खालील नमूद सोने कर्ज खात्यात सर्व संबंधीत आणि सामान्य नागरिकांना याद्वारे सूचना देण्यात येते की, सोन्याचे दागिने खालील नमूद सोने कर्ज खाते अन्वये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या भांडुप पश्चिम शाखा कडे तारण आहेत. जे विमोचनाकरिता थकीत आहेत आणि जे वारंवार सचना पाठवनही विमोचित करण्यात आलेल नाहीत, त्यानंतर **३१–०८–२०२३** रोजीस ते खाजगी विक्रीद्वारे लिलाव करण्यात येणार आहेत.

अनु. क्र.	खाता क्रमांक	ग्राहकाचे नाव
۶.	४२६०४४४४३८५४	श्री. कृष्णा उमाशंकर सिंग
		सही/-
		प्राधिकृत अधिकारी

# **FLORA TEXTILES LIMITED**

Registered Office: No. 23, Bharathi Park Road, Coimbatore -641 043, Tamil Nadu, India; Tel: +91 22 2447395; Email: floratex1@gmail.com; Website: www.floratextiles.in

This Advertisement is being issued by, Saffron Capital Advisors Private Limited ("Manager to the Offer"), on behalf of, Oilmax Energy Private Limited ("Acquirer") in respect of the open offer ("Open Offer") to acquire Equity Shares of Flora Textiles Limited ("Target Company")

### Kind Attention-Physical Shareholders

Eligible Shareholders holding Equity Shares in physical form and who have not received the physical copy of the Letter of Offer along with Form of Acceptance-Cum-Acknowledgement ("LOF") for any reason whatsoever, may send request to Registrar & Transfer Agent to the Open Offer, Cameo Corporate Services Limited at priya@cameoindia.com and avail soft copy of the LOF. Alternatively, Eligible Shareholders may also download the soft copy of LOF from the website of SEBI www.sebi.gov.in or Manager to the Offer, www.saffronadvisor.com or BSE, www.bseindia.com. Eligible Shareholders are required to refer to the Section titled "Procedure for Acceptance and Settlement of the Offer" at page 32 of the LOF in relation to inter alia the procedure for tendering their Equity Shares in the Open Offer and are required to adhere to and follow the procedure outlined therein

Capitalised terms used but not defined in this Advertisement shall have the same meanings assigned to such terms in the Public Announcement and/or DPS and/or LOF and/or Corrigendum. The Acquirer accept full responsibility for the information contained in this Advertisement and also for the obligations of the Acquirer as laid down in SEBI (SAST) Regulations.

Issued by the Manager to the Offer on behalf of the Acquirer

## SAFFRON

### SAFFRON CAPITAL ADVISORS PRIVATE LIMITED

605, Sixth Floor, Centre Point, J.B. Nagar, Andheri (East), Mumbai - 400 059, India Tel. No.: +91 22 49730394, Email id: openoffers@saffronadvisor.com

Website: www.saffronadvisor.com Investor grievance: investorgrievance@saffronadvisor.com

SEBI Registration Number: INM 000011211

Validity of Registration: Permanent Contact Person: Ms. Pooja Jain/Mr. Saurabh Gaikwad

Place: Mumbai

Date: August 27, 2024

CONCEPT

# GINI SILK MILLS LTD

### CIN: L17300MH1981PLC024184

Regd. Office: 413, Tantia Jogani Industrial Estate Premises, Opp. Kasturba Hospital, J. R.Boricha Marg, Lower Parel (East), Mumbai - 400011, Maharashtra.

Tel: +91 22 40750652 I Email: ginitex@rediffmail.com I Website: www.ginitex.com 44th ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO

CONFERENCE, CUT OFF DATE, BOOK CLOSURE AND REMOTE E-VOTING NOTICE is hereby given that the 44th ANNUAL GENERAL MEETING (AGM) of the Members of the Company is scheduled to be held on Friday, September 20, 2024 at 12.00 Noon through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Mean (OAVM) in compliance with the Provisions of the Companies Act, 2013 (the ACT read with Circular No. 14/2020 dated April 08, 2020, Circular No. 17/2020 dated April 13, 2020, Circular No. 20/2020 dated May 05, 2020 and Circular no. 02/2027 dated January 13, 2021 followed by Circular No. 19/2021 dated December 08 2021, Circular No. 21/2021 dated December 14, 2021, Circular No. 02/2022 dated May 05, 2022, Circular no. 10/2022 dated December 28, 2022 and Circular No. 09/2023 dated September 25, 2023 respectively, issued by the Ministry of Corporate Affairs (MCA Circulars) and Circular No SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 read with Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 issued by the Securities and Exchange Board of India to transact the business as set out in the Notice of the

Notice is also given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 that the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, September 14, 2024 to Friday, September 20, 2024 (both days inclusive)

The facility to appoint proxy to attend and cast vote for the member is not available

In Compliance with the above circulars, electronic copy of the Notice of the AGM and Annual Report for the Financial year 2023-2024 is being sent to all the shareholders whose E-mail IDs are registered with the Bigshare Services Private Limited, Registrar and Share Transfer Agent (RTA) and Depositories and the same is available on the website of the Company at <a href="www.ginitex.com">www.ginitex.com</a> and on the website of BSE Limited at www.bseindia.com and on the website of Bigshare Services Private Limited at <a href="https://ivote.bigshareonline.com">https://ivote.bigshareonline.com</a>.

In compliance with Section 108 of the Companies Act, 2013, read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015, and Pursuant to SEBI Circular no. SEBI/HO/CFD/CMD/CIR/P/2020/242 dated December 9, 2020 under Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is pleased to provide to its Members the facility to exercise their vote by electronic means (e-voting) on the businesses as set out in the Notice of the AGM. The Company has appointed Mr. Sandeep Dar, Practicing Company Secretary, as the Scrutinizer to scrutinize the entire e-voting process in a fair and transparent

The detailed instructions for e-voting are given in the Notice of the AGM. Members are requested to note the following:

- Members, whose names are recorded in the Register of Members of in the Register of Beneficial Owners maintained by the Registrars and by the depositories (In case of electronic Shareholding) as on the 'cutoff date' i.e. September 13, 2024, shall be entitled to avail the facility o e-voting provided by Bigshare Services Private Limited, For detail relating to e-voting, please refer the Notice of the AGM.
- The Remote e-voting period begins on Tuesday, September 17, 2024 at 9.00 A.M. and ends on Thursday. September 19, 2024 at 5.00 P.M. During this period the eligible shareholders of the Company, holding shares either in physical form or in dematerialized form, may cast their vote electronically. The remote e-voting module shall be disabled by Bigshare for voting thereafter.
- Members, who will be present in the AGM through VC / OAVM and have not cast their vote through remote e-voting, shall be eligible to vote through e-voting system during the AGM. Members who have voted through remote e-voting will be eligible to attend the AGM However, they will not be eligible to vote at the meeting. If any Votes are cast by the members through the e-voting available during the AGM and if the same members who have voted not participated in the meeting through VC/OVAM facility, then the votes cast by such members shall be considered invalid as the facility of e-voting during the meeting is available only to the members attending the meeting.
- Any person, who acquires shares and becomes a member of the Company after the dispatch of Notice of AGM by the Company and whose names appear in the Register of Members or Register of Beneficial holders as on the cut-off date i.e. September 13, 2024, may follow the remote e-voting procedure as mentioned in the Notice of AGM under 'The Instructions Of Shareholders For Remote E-Voting And E-Voting During AGM And Joining Meeting Through VC/OAVM to obtain the login id and password to exercise remote e-voting.
- Members holding shares in dematerialized form who have no registered their email addresses are requested to register/ update their email addresses with respective depository participant(s) and members holding shares in physical form are requested to update their email address with Bigshare Services Private Limited at www.bigshareonline.com to receive electronic copy of the Annual Report 2023-24 along with Notice of AGM, instruction of e-voting and instruction for participation in the AGM through VC/OAVM.
- In case of gueries related to e-voting members may call or 1800 22 54 22 or refer e-voting user manual at the Help section of https://ivote.bigshareonline.com.

Date: August 28, 2024

For GINI SILK MILLS LIMITED

DEEPAK HARLALKA Chairman & Managing Directo DIN: 00170335

## पिरामल कॅपिटल ॲण्ड हाऊसिंग फायनान्स लि.

सीआयएन : एल६५९१०एमएच१९८४पीएलसी०३२६३९ **नोंदणीकत कार्यालय** : यनिट क्र. - ६०१. ६वा मजला, पिरामल अमिती बिल्डिंग, पिरामल अगस्त्या कॉर्पोरेट पार्क, कमार्न apital & Housing Finance जंक्शन, फायर स्टेशन समोर, एलबीएस मार्ग, कुर्ला (पश्चिम), मुंबई-४०००७० - दू +९१ २२ ३८०२ ४०००

शाखा कार्यालय : १ला मजला, पुष्पा हाईट्स, बिबबैवाडी, पुणो – ४११०३७ संपर्क व्यक्ती : (१) शैलेश शिव्हारे – ७८८८०२२७७९ (२) तानिस्लॉस मकसरे –९८२३९५२१०४ (३) रोहन सावंत – ९८३३१४३०१३

ई-लिलाव विक्री सूचना - उत्तरवर्ती विक्री

कर्यहारांकडून थकीत रकमेची वसुली करण्याकरिता सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रकान ऑफ फायनास्थियल ॲसेटस् ॲन्ड एन्फोसेमेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये पेरामल कॅपिटल ॲण्ड हार्ऊसिंग फायनान्स लिमिटेड च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी येथील खालील नमूद तारण मत्तेच्या घेतलेल्या कब्जाला अनुसरुन येथील वर्णिलेल्यानुसार स्थावर मेळकतीच्या खरेतीसाठी निन्मस्वाक्षरीकारांकडुन प्रस्ताव मागविण्यात येत आहे, जी 'जे आहे जेथे आहे तत्त्व', जे आहे जसे आह तत्त्व'' आणि <sup>"</sup>'जे काही आहे तेथे आहे तत्त्व'' वर हब्जात आहे ज्याचा तपशील खाली टेण्यात आला आहे

कर्ज कोड/ शाखा/ कर्जदार/	मागणी सूचनेची	मिळकत पत्ता	राखीव किंमत	इसारा अनामत	थकबाकी
सह-कर्जदार/ हमीदार	तारीख व रक्कम	_अंतिम		रक्कम (इअर)	रक्रम
				(रा. किं.च्या	(२२-०८-२०२४)
				१०%)	
कर्ज कोड क्र. : २०८०००४१५३५,	दिनांकः २६-०७-२०१९,	मिळकतीचे विस्तार असलेले चे ते सर्व भाग आणि	रु. १३९५०००/-	ह. १३९५००/-	<b>ह. ४०२६२५२/</b> -
	<b>रु. १९५१९९९/</b> -	विभागः - फ्लॅट क्र. १०२, ए विंग, १ला मजला, गट	(रु. तेरा लाख	(रु. एक लाख	(रु. चाळीस लाख
टेक्नॉलॉजीज् (कर्जदार), निलेश प्रवीण	(रु. एकोणिस लाख	क्र. १९६/१९७ प्रना कृष्णा पॅराडाईज, मौजे कासार,	पंच्यान्नव हजार	एकोणचाळीस	सव्वीस हजार दोनशे
जैन (सह कर्जदार १) वर्षा निलेश जैन	एकावन्न हजार नऊशे	कृष्णा पॅराडाईज, मौजे कासार अंबोली, पिरंगुट,	मात्र)	हजार पाचशे	बावन्न मात्र)
(सह कर्जदार २)	नव्यान्नव मात्र)	मुळशी, पुणे, महाराष्ट्र, भारत ४१२१११.		मात्र)	
कर्ज कोड क्र.: २०८०००४१५३४, पुणे	दिनांकः २६-०७-२०१९,	मिळकतीचे विस्तार असलेले चे ते सर्व भाग आणि	रु. १३०००००/-	ह. १३००००/-	<b>ह.</b> ४०२०१५४/-
- बिबवेवाडी (शाखा), मॅक्स	रु. १९४९०३५/ <i>−</i>	विभागः- फ्लॅट क्र. २०५, ए विंग, २रा मजला, प्रना	(रु. तेरा लाख	(रुपये एक लाख	(रु. चाळीस लाख
टेक्नॉलॉजीज् (कर्जदार),	(रु. एकोणिस लाख	कृष्णा पॅराडाईज कासार, गट क्र. १९६/१९७ कृष्णा	मात्र)	तीस हजार मात्र)	वीस हजार एकशे
निलेश प्रवीण जैन (सह कर्जदार १)	एकोणपन्नास हजार पस्तीस	पॅराडाईज, कासार गट क्र. १९६/१९७ मुळशी,			चोपन्न मात्र)
वर्षा निलेश जैन (सह कर्जदार २)	मात्र)	पिरंगुट, मौजे पुणे, महाराष्ट्र, भारत ४१२१११.			·
ई-लिलावाची तारीख : १३-०९-२०२४ रोजी स. ११.०० ते दु. २.०० (प्रत्येक ५ मिनिटांच्या अमर्याद विस्तारासह),					

बोली सादर करण्याची अंतिम तारीख : १२-०९-२०२४, दु. ४.०० पूर्वी

विक्रीच्या तपशिलवार अटी आणि शर्तीकरीता कृपया www.piramalfinance.com/e-Auction.htmlor मध्ये पुरविलेल्या लिंकचा संदर्भ घ्यावा किंवा piramal.auction@piramal.com वर आम्हाला ईमेल करावा.

कर्जदार/हमीदार/गहाणवटदार यांना सरफैसी ॲक्ट अंतर्गत वैधानिक १५ दिवसांची विक्री सूचना वरील नमुद कर्जदार/हमीदार यांना लिलावाच्या तारखेपूर्वी तारखेपयँत उपार्जित व्याजासह कलम १३(२) सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार रक्कम चुकती करण्यासाठी याद्वारे सूचना देण्यात येत आहे, कसूर केल्यास मिळकतीचा लिलाव/विक्री करण्यात येईल आणि उर्वरित थकबाकी काही असल्यास कर्जदार/हमीदार यांच्याकडुन व्याज आणि खर्चासह वसुल करण्यात येईल

पिरामल कॅपिटल ॲण्ड हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

पंजाब नैशनल बैंक 🚺

Piramal



# punjab national bank

(प्राधिकृत अधिकारी)

सर्कल सस्त्र सेंटर, चेन्नई, क्र. ७६९, २ रा मजला, स्पेंसर प्लाझा, अन्ना सलाई, चेन्नई-६००००२ फोन : ०४४ - २८५० २०४३/ ९४४४४ ४४४७०, ईमेल : cs3612@pnb.co.in

# स्थावर मिळकतीचे विक्री साठी विक्री सूचना स्थावर मिळकतीच्या विक्रीसाठी ई-लिलाव करिता जाहिर सूचना

१९.०९.२०२४ रोजी स. ११.०० वा. ते दु. ४.०० वा. दरम्यान सेक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ सहवाचता सिक्युरिटी

इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या रूल्स ८ (६) च्या परंतुका अन्वये स्थावर मत्तेच्या विक्री साठी ई-लिलाव विक्री सूचना तमाम जनता आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना याद्वारे सूचना देण्यात येत की, तारण धनकोकडे गहाण ठेवलेले/भारित खाली नमूद स्थाव मिळकत, जिच्या बँक/तारण धनकोचे प्राधिकृत अधिकारी ने अन्वयिक/प्रत्यक्ष/सांकेतिक कब्जा घेतलेले आहे, ते संबंधित कर्जदार आणि हमीदाराकडून बँक/ तारण धनकोकडे द्यायचे असलेले देय च्या वसली करिता याखाली तक्तामध्ये नमुद तारखेला ''जे आहे जेथे आहे'', ''जे आहे जसे आहे'' आणि ''जे काही आहे तेथे आहे'' तत्त्वांवर विकला जाँईल. राखीव किंमत आणि इसारा अनामत रक्कम संबंधित मिळकत सापेक्ष खाली क्ता मध्ये नमूद प्रमाणे असेल. तारण धनकोकडे ज्ञात भारांचे तपशील : माहित नाही.

शा. का. पीनबी-मद्रास (०२८६२०), खाते क्र. ०२८६३०००२४४२६, थनिगाचलम पी.

कर्जदार/ <mark>गहाणवटदारांचे नाव आणि पत्ता : श्री. थनिगाचलम पी.,</mark> श्री. पेरुमल यांचा मुलगा, **श्रीम. आर. यमुना,** श्री. थनिगाचलम पी यांची पत्नी. **दोघेही येथे :** इगावल्ली, पेरुमाल इल्लम, क्र. ३३, करुनानिधी स्ट्रीट, ३रा मेन रोड, अनकापथुर, चेन्नई पुरासईवाकम, चेन्नई – ६०० ०७०. **सौ. आर. यमुना,** श्री. थनिगाचलम पी यांच्या पत्नी, खोली क्र. ४५, ५, गंगा सीएचएस, कामधेनु कॉम्प्लेक्स, हरि ओम नगर, मुंबई पूर्व, मुंबई ४०००८१. मिळकत आयडी : पीयुएनबी३६१२०५२४

थिनगाचलम, थिनगाचलम पी आणि आर यमुना यांच्या मालकीची मिळकतः मुंबईच्या हद्दीतील वांद्रेच्या नोंदणी जिल्ह्यातील मुंबई शहर आणि मुंबई उपनगरच्या जिल्हा आणि उपजिल्हा नोंदणीतील गाव नाहर, मुंबई येथे स्थित सीटीएस क्र. ७८५ ७८७, १९७, ७९२ए (भाग) आणि ८४८, मोजमापित अंदाजे **२७,१०७.७७ चौ.मी.** आणि सीटीएस क्र. ७८४, ७८४/१, ७८६, ७८८, ७९२, ७९२ए (भाग) आणि ७९३, मोजमापि अंदाजे २९,६९५.०३ एकूण मोजमापित ५६,८०२.८० चौ.मी. (पी.आर. कार्डनुसार ५६,५०९.५० चौरस मीटर्स) धारक जिमनीचे सर्व ते भाग आणि विभाग अशा नाहूर, मुलुंड गोरेगाव लिंक रोड, मुंबई येथे स्थित मोजमापित अंदाजे २०,३६९.१४ **चौ.मी.** जमीनीमध्ये स्थित मोजमापि **६७.८२ चौ.मी,** फ्लॅट क्र. ३१०५, ३१वा मजला, ब्लाका टॉवर, ॲटमॉस्पियर-वाधवा ग्रुप, फोर्टिस हॉस्पिटल जवळ, मुलुंड गोरेगाव लिंक रोड, मुलुंड पश्चिम, मुंबई, महाराष्ट्र–४०००८० धारक जमीन आणि इमारतीचे सर्व ते भाग आणि विभाग आणि पुढीलप्रमाणे सीमाबध्द उत्तरेकडे किंवा त्यादिशेने: पंचकमल सीएचएस लि., दक्षिणेकडे किंवा त्यादिशेने: नटराज सीएचएस लि., पूर्वेकडे किंवा त्यादिशेने: सेंट्रल रेल्वे लाईन, पश्चिमेकडे किंवा त्यादिशेने: मुलुंड गोरेगाव लिंक रोड

अक्षांक्ष, लेखांक्ष आणि संख्या : १९.१५७६९८४, ७२.९४५३१४४

राखिव किंमत : रु. १,८६,१५,०००/- इअर : रु. १८,६१,५००/- बोली वाढ : रु. १,००,०००/-

थिकत रक्कम : ३१.०७.२०२४ रोजीस रु. १,३४,२८,९०४.६०/ - सह ०१.०८.२०२४ पासून पुढील व्याज वजा वसुली कब्जाची स्थिती

सरफैसी ॲक्टच्या कलम १३(२) अंतर्गत सूचनेची तारीख : २५.११.२०१९, कलम १३(४) अन्वये : ०४.०९.२०२३ अ**टी आणि शर्ती :** विक्री सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ मधील विहित अटी आणि शर्ती आणि खालील पुढील अटींच्या अधीन

्र. मिळकती ''जे आहे जसे आहे तत्वाने'' आणि ''जे आहे जसे आहे तत्वाने'' आणि ''जे काहि आहे तेथे आहे तत्वाने'' विकण्यात येतील. . वरील परिशिष्टात विनिर्दिष्ट तारण मत्तेचे तपशिल हे प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या योग्य माहितीनुसार नमूद करण्यात आले आहेत, परंतु प्राधिकृत

अधिकारी सदर उद्घोषणेतील कोणतीही चूक, चूकीचे विवरण किंवा वगळणे यासाठी उत्तरदायी नाहीत. ३. विक्री १९.०९.२०२४ रोजी स. ११.०० वा. ते सायं ४.०० वेबसाईट https://ebkray.in/ येथे पुरविलेल्या ई-लिलाव प्लॅटफॉर्म गर्फत निम्नस्वाक्षरीकाराद्वारे करण्यात येईल.

४. विक्रीच्या तपशिलवार अटी आणि शर्तीकरिता कृपया https://ebkray.in/ व www.pnbindia.in चा संदर्भ घ्यावा सरफैसी अधिनियम, २००२ च्या नियम ८(६) अंतर्गत वैधानिक विक्री सूचना

दिनांक : २७.०८.२०२४

प्राधिकृत अधिकारी ठिकाण : चेन्नई पंजाब नॅशनल बँक-तारण धनको



# विष्णु प्रकाश आर पुंगलिया लिमिटेड

सीआयएन:एल४५२०३एमएच२०१३पीएलसी२४३२२५२

नों. कार्यालय: युनिट क्र. ३, ५ वा मजला, बी विंग, ट्रेड स्टार प्रिमायसेस को- ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, गाव कोंडिविता, मथुरादास वसनजी रोड, चकाला मेट्रो स्टेशनजवळ, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००५९, महाराष्ट्र

दरध्वनी: ०२९१-२४३४३९६, ई-मेल: info@yprp.co.in; accounts@ypro.co.in; वेबसाईट: www.yprp.co.in

# सूचना

- विष्ण प्रकाश आर. पंगलिया लिमिटेड (''कंपनी'') च्या सभासदांची ११ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'') ही कंपनी अधिनियम, २०१३ आणि त्या अंतर्गत केलेले नियम आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ सहवाचता निगम व्यवहार मंत्रालय (''एमसीए'') सर्क्यूलर क्र. २०/२०२० दिनांक ५ मे, २०२०, सहवाचता सर्क्यूलर क्र. १४/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२०, सर्क्युलर क्र. १७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२० आणि सर्क्युलर क्र. ०९/२०२३ दिनांक २५ सप्टेंबर, २०२३ आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (''सेबी'') सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी-पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/१६७ दिनांक ७ ऑक्टोबर, २०२३ (एकत्रित संबंधित सर्क्युलर्स असा उल्लेख) च्या सर्व प्रयोज्य सर्क्युलर्सच्या अनुपालनात सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थिती शिवाय व्हिडिओ कॉन्फरसिंग/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (''व्हिसी/ओएव्हिएम'') मार्फत सोमवार २३ सप्टेंबर, २०२४ रोजी दु. १२.३० वा. घेण्यात येणार आहे. ज्याद्वारे कंपन्यांना एकाच ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय व्हिसी/ओएव्हिएम मार्फत एजीएम घेण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे कंपनीची ११ वी एजीएम दिनांक २२ ऑगस्ट, २०२४ रोजीच्या ११ व्या एजीएमच्या सूचनेत नमूद कामकाज करण्यासाठी व्हिसी/ओएव्हिएम मार्फत घेण्यात येणार आहे. व्हिसी/ओएव्हिएम सुविधेमार्फत सहभागी होणाऱ्या सभासदांना कंपनी अधिनिम, २०१३ च्या कलम १०३ अंतर्गत गणपतींसाठी मोजण्यात येईल.
- एमसीए आणि सेबीद्वारे जारी वरील सदर सर्क्युलर्सच्या अनुपालनात दुरस्थ ई-मतदान आणि ई-मतदानाची प्रक्रिया आणि पध्दत नमूद केलेली इतर बाबींसह ११ व्या एजीएमच्या सूचनेसह मंडळाचा अहवाल, लेखापिरक्षकांचा अहवाल येथे जोडलेल्या इतर आवश्यक दस्तावेजांसह वित्तीय विवरणपत्र समाविष्ट ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता वार्षिक अहवाल हा कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंटसुकडे ईमेल आयडी नोंदविलेल्या सर्व सभासदांना आणि त्यासाठी हक्कदार सर्व इतर व्यक्तींना इलेक्ट्रॉनिकली पाठविण्यात आला आहे.
- सभासदांनी हि सध्दा नोंद घ्यावी की. दिनांक २२ ऑगस्ट. २०२४ रोजीची ११ व्या एजीएमची सचना आणि वित्तीय वर्ष २०२३-२४ करिता वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाईट आणि <a href="https://www.vprp.co.in/annual-report">https://www.vprp.co.in/annual-report</a> वर स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट म्हणजेच बीएसई लिमिटेडची <u>www.bseindia.com</u> आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडची <u>www.nseindia.com</u> वर सुध्दा उपलब्ध करण्यात यईल. ११ व्या एजीएमची सूचना नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) ची वेबसाईट <u>evoting@nsdl.com</u> वर सुध्दा उपलब्ध करण्यात येईल.
- कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ सहवाचता १९ मार्च, २०१५ पासून कंपनीज (मॅनेजमेंट अँड ॲडिमिनिस्ट्रेशन) अमेंडमेंट रूल्स, २०१५ द्वारे सुधारणेनुसार कंपनीज (मॅनेजमेंट अँड ॲडिमिनिस्ट्रेशन) रुल्स २०१४ च्या नियम २०, सेक्रेटरीयल स्टॅण्डर्ड ऑन जनरल मिटिंग (८५-२), सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५ च्या रेग्युलेशन ४४ च्या तरतुर्दीच्या अनुपालनात कंपनीला दिनांक २२ ऑगस्ट, २०२४ रोजीच्या एजीएमच्या सूचनेसुनार करावयाच्या कामकाजाच्या संदर्भात इलेक्ट्रॉनिक माध्यमाने मतदानाची सुविधा तिच्या सभासदांना पुरल्याचा आनंद होत आहे. त्यासाठी कंपनीने इलेक्ट्रॉनिक मतदानाच्या सुविधेकरिता नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडसह करार केला आहे. दरस्थ ई-मतदान तसेच एजीएमच्या तारखेस ई-मतदान पध्दत वापरून सभासदांना मतदान करण्याची सुविधा एनएसडीएलद्वारे
- सीएस महेश सोनी, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरीज (एफसीएस क्र. ३७०६, सीओपी क्र. २३२४) जीएमजे अँड असोसिएटस्, कंपनी सेक्रेटरीजचे भागीदार यांची सुरळीत आणि पारदर्शक पध्दतीने ई-मतदान घेण्यासाठी परिनिरिक्षक म्हणून नियुक्ती केलेली आहे.
- सर्व सभासदांना याद्वारे कळविण्यात येते की: ए) कंपनीने अभिलेख तारीख म्हणजेच २३ ऑगस्ट. २०२४ रोजीस कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंटसकडे ईमेल आयडी नोंदविलेल्या भागधारकांना

५.०० वा. संपेल. दरस्थ ई-मतदान मॉड्यल त्यानंतर मतदानासाठी एमएसडीएल द्वारे निष्क्रिय करण्यात येईल.

- २७ ऑगस्ट. २०२४ रोजी वार्षिक सर्व साधारण सभा आणि इतर दस्तावेज पाठविण्याचे काम पर्ण केले आहे. बी) दरम्थ ई-मनदान कालावधी शक्रवार. २० सप्टेंबर, २०२४ रोजी स. ९.०० वा. सरू होईल आणि रविवार, २२ सप्टेंबर, २०२४ रोजी साय
- सी) कट ऑफ तारीख म्हणजेच १६ सप्टेंबर, २०२४ रोजी एकतर प्रत्यक्ष स्वरूपात किंवा डिमटेरियलाईज्ड स्वरूपात शेअर्स धारण केलेले कंपनीचे सभासदच फक्त दूरस्थ ई-मतदान किंवा एजीएममध्ये ई-मतदानाची सुविधा घेण्यासाठी हक्कदार राहतील. डी) सभासदांचे मतदानाचे हक्क हे १६ सप्टेंबर, २०२४ (कट ऑफ तारीख) रोजीस कंपनीमधील त्यांच्या भागधारणेच्या प्रमाणात राहतील. कोणीही व्यक्ती ज्यांनी एजीएमची सूचना पाठविल्यानंतर परंतु कट ऑफ तारीख (म्हणजेच १६ सप्टेंबर, २०२४) पूर्वी कपंनीचे शेअर्स संपादित केले
- लिंक ईनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कडे विनंती पाठवुन सिक्वेन्स नंबर प्राप्त करू शकतात. ई) कटऑफ तारीख म्हणजेच १६ सप्टेबर, २०२४ ची कामकाजाँची वेळ संपतेवेळी एकतर प्रत्यक्ष स्वरूपात किंवा डिमटेरियलाईज स्वरूपात शेअर्स धारण केलेले आणि दुरस्थ ई-मतदानामार्फंत त्यांचे मतदान न केलेले कंपनीचे सभासद दुरस्थ ई-मतदानामार्फत एजीएममध्ये त्यांचे मतदान करू शकतात. सभासदे दूरस्थ ई-मतदानामार्फत मतदाताच्या त्यांचा/तिचा/त्यांच्या मतदोनाचा हक्क वापरल्यानंतरही सभेत सहभागी होऊ शकतात, परंतु सभेत पुन्हों मतदान करण्याची परवानगी देण्यात येणार नाही, सभासदाने एकदा केलेल्या मतदानात सभासदाला त्यानंतर बदल

आहेत आणि सभासद बनले आहे ते ईमेल आयडी: mt.helpdesk@linkintime.co.in येथे कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट,

- एफ) कोणत्याही चौकशीसाठी तुम्ही भागधारकांठी असलेल्या फिक्वेटली आस्वड क्वेशचन्स (एफएकज्ज) चा संदर्भ देव शकता आणि भागधारकांसाठी ई-मतदान युवजर मॅन्युअल www.evoting.nsdl.com च्या डाउनकोड सेक्शनमध्ये उपलब्ध आहे किंवा evoting@nsdl.com येथे पल्लवी म्हात्रे. यांना विनंती पाठवावी
- जी) इलेक्ट्रॉनिक माध्यमाने मतदान सुविधेशी संबंधित सर्व तक्रारी श्रीम. पल्लवी म्हात्रे, नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेड, (एनएसडीएल) ट्रेड वर्ल्ड, ए विंग, कमला मिल्स कंपाउंड, लोअर परळ, मुंबई - ४०० ००१३ यांना कळवु शकता किंवा evoting@nsdl.com कडे ईमेल पाठवावा किंवा ०२२-४८८६७००० वर कॉल करावा.

एच) कृपया तुमचा अद्ययात केलेला ई मेल आयडी वेळ पत्रव्यवहार प्राप्त करण्यासाठी कंपनी/डिपॉझिटरी पार्टिलिपंटस्कडे नोंदवावा. तभासदांना एजीएमच्या सूचनेत नमुद केलेल्या सर्व टिपा आणि एजीएम दूरस्थ ई-मतदानामार्फत मतदान आणि एजीएममध्ये ई-मतदान करण्याचा तपशिल आणि माहिती काळजी पूर्वक वाचण्याची विनंती करण्यात येत आहे.

रूस्थ ई-मतदान आणि एजीएममध्ये मतदानाचे निष्कर्ष एजीएम पूर्ण झाल्यापासून दोन कामकाजाच्या दिवसात घोषित करण्यात येतील. घोषित . नेष्कर्षासह परिनिरिक्षकांचा अहवाल घोषणेनंतर त्वरित कंपनीची वेबसाईट म्हणजेच <u>www.vprp.co.in</u> वर ठेवण्यात येईल आणि बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडला कळविण्यात येतील.

दिनांक: २७ ऑगस्ट, २०२४ **ठिकाण:** जोधपूर

करण्याची परवानगी देण्यात येणार नाही.

सही/-नेहा मतनानी कंपनी सचिव

संचालक मंडळाच्या आदेशाने

विष्णू प्रकाश आर. पुंगलिया लिमिटेडकरिता

स्टेट बँक ऑफ इंडिया

एसएआरबी ठाणे (११६९७) शाखा

१ला मजला, केरोम, प्लॉट क्र. ए-११२ सर्कल, रोड क्र. २२, वागळे इंडस्ट्रियल इस्टेट, ठाणे (प.)-४००६०४, **ईमेल आयडी** : sbi.11697@sbi.co.in

# मागणी सूचना

नुचना याद्वारे देण्यात येते की, खालील कर्जदार/संचालक/हमीदारांनी बँकेकडून त्यांनी घेतलेल्या कर्ज सुविधेची मुद्दल आणि व्याजाचा परतावा करण्यास कसूर आणि कर्ज नॉन गरफार्मिंग ॲसेट्स (एनपीए) म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे. त्यांच्या शेवटच्या ज्ञात पत्त्यावर सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स ॲण्ड रन्कोर्समेंट ऑफ सिक्युरिटो इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अंतर्गत सूचना त्यांना जारी करण्यात आल्या होत्या, परंतु त्या न बजावता परत आल्या म्हणून सदर जाही। चर्चच्या गार्माचे गारमे स्यांचा सम्बद्धामान मेन आहे.

र्षूचन ज्या नानान बाद्वार रचाना बळावन्यारा यरा आहे.		
कर्जदाराचे नाव	मिळकतीचा तपशील/ अंमलबजावणी	१) मागणी सूचना तारीख
	करण्यायोग्य तारण मत्तेचा पत्ता	२) एनपीए ची तारीख
		३) थकबाकी रक्कम
श्री. युवराज तुकाराम चोरमले	मौजे: मोरिवली, अंबरनाथ (पूर्व), तालुका: अंबरनाथ, जि.	१) २१.०६.२०२४
फ्लॅट क्र. ५०१, ए विंग, विश्वजीत मेडोज, रेड	ठाणे-४२१ ५०१ येथील स्थित सी.टी.एस. क्र. ९२९२, गट क्र.	२) २३.०८.२०२३
रोझ बिल्डिंग, मोरिवली पाडा, अंबरनाथ पूर्व,	१६ येथील विश्वजीत मेडोज को-ऑप. हौसिंग सोसायटी	३) रू. २७,४८,०८२/- (रुपये
अंबरनाथ, जि. ठाणे-४२१ ५०१.	लि. अशा ज्ञात सोसायटीमधील प्लॉट-ए वरील रेड रोझ च्या ए	सत्तावीस लाख अट्ठेचाळीस हजार
	विंग मधील ५व्या मजल्यावरील रहिवासी फ्लॅट क्र. ५०१.	ब्याऐंशी मात्र) २१.०६.२०२४ रोजीस
	(दिनांक ०८.०६.२०२२ धारक क्र. ५६६९/२०२२ अन्वये श्री.	च्यासह पुढील व्याज आणि अनुषंगिक
	युवराज तुकाराम चोरमले यांच्या नावामधील, ज्याचे क्षेत्र	खर्च, परिव्यय.
	मोज. ५५१ चौ.फूट चटई क्षेत्र).	

स्चनेच्या पर्यायी बजावणीकरिता पावले उचलण्यात येत आहेत. वरील कर्जदार आणि/किंवा त्यांचे हमीदार (प्रयोज्य तेथे) यांना सदर स्चना प्रसिद्धी तारखेपासून ६० दिवसार

थकबाकी रक्कम अदा करण्यासाठी याद्वारे बोलाविण्यात येत आहे, कस्र केल्यास सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्क्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑण् सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या कलम् १३ च्या पोट-कलम् (४) अन्वये सदर सूचनेच्या ६० दिवसांच्या समाप्तीनंतर पुढील पावले उचलण्यात् येतील् तारण मत्तेच्या भरण्याकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भातील ॲक्टच्या कलम १३ च्या उप-कलम (८) च्या तरतुर्दीकडे कर्जदारांचे लक्ष वेधून घेतले जात आहे.

(चंद्रकुमार डी. कांबळे) दिनांक : २६.०८.२०२४ **ठिकाण**: ठाणे स्टेट बँक ऑफ दंदिया

(Bd) Muthoot Homefin

मुथूट होमफिन (इंडिया) लि.

कॉर्पोरेट कार्यालय : युनिट क्र. १९-एनई, १९वा मजला, दी रूबी, सेनापती बापट मार्ग, रुपारेल कॉलेज जवळ, दादर (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र - ४०० ०२८.

### मागणी सचना

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टुक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३(१) अन्वये.

निम्नस्वाक्षरीकार हे सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (सदर ॲक्ट) अन्वरं मुथूट होमफिन (इंडिया) लि. (एमएचआयएल) चे प्राधिकृत अधिकारी आहेत. सदर ॲक्टच्या कलम १३(२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून प्राधिकृत अधिकाऱ्यांनी त्यांना जारी केलेल्या संबंधित सूचनेत नमूद रक्कम चुकती करण्यासाठी खालील कर्जदारांना (''सदर कर्जदार'') बोलाविण्यासाठी सदर ॲक्टच्या कलम १३(२) अन्वये मागणी सूचना जारी केली होती. जी खाली दिलेली आहे.

वरील संदर्भात सदर कर्जदारांनी निष्पादित काही असल्यास इतर दस्तावेज/लिखित सहवाचता कर्ज करारान्वये देय वसली आणि/किंवा प्रदानाच्या तारखेपर्यंत खालील नमूद तारखेपासून सदरह मागणी सूचनेतील तपशिलानुसार द.सा. २% दराने पढील व्याजासह एकत्रित येथे खालील नमूद रककम सदरह सूचना प्रसिद्धी तारखेपासून ६० दिवसांत एमएचआयएल लो चुकती करण्यासाठी कर्जदारांना याद्वारे पुन्हा एकदा सूचना देण्यात येत आहे. कर्जाच्या थकीत परताव्यासाठी खालील मत्ता या सेंबंधित सदर कर्जदारांनी एमएचआयएँल कडे गहाण ठेवल्या आहेत.

अ.	कर्जदार/सह-कर्जदार/ हमीदार/ कर्ज खाते	एकूण थकीत रक्कम	मागणी	तारण मत्तेचे वर्णन
क्र.	क्र./शाखाचे नाव	(₹.)	सूचनेची	(स्थावर मिळकत)
			तारीख	
٤.	मंगेश ज्ञानेश्वर तिडके/ अश्विनी मंगेश तिडके/	रु. ७,८३,८०५/- (रुपये सात	१८-	फ्लॅट क्र. १०३, १ला मजला विंग बी
	शांताबाई ज्ञानेश्वर तिडके/	लाख त्र्याऐंशी हजार आठशे पाच	ऑगस्ट-	स्वप्ना शिल्पा एस. क्र. २३/३ भुगाव
	००३-००३०७७२७/पुणे	मात्र)	२०२४	मुळशी पुणे, पुणे पुणे महाराष्ट्र-४११०५२
मुदाइ कर्जटागंना वरीलनमार एमएचआयुर्ज ला पटान करण्याम कमर केल्याम एमएचआयुर्ज खर्च आणि परिणाम अशा कर्जटागंच्या मर्वस्वी जोखमीवर मुदर				

ॲक्टच्या कलम १३(४) आणि प्रयोज्य नियमान्वये वरील तारण मत्तांच्या विरोधात कार्यवाही करेल.

सदर कर्जदारांना एमएचआयएल च्या लेखी पूर्ण सहमतीशिवाय विक्री, भाडेपट्टा किंवा अन्यथा मार्गाने वरील सदर मत्ता हस्तांतर करण्यापासून ॲक्ट अन्वये प्रतिबंध करण्यात येत आहे. सदर ॲक्ट आणि त्या अंतर्गत केलेल्या नियमाच्या तरतदीचे कोणाही व्यक्तीनी उल्लंघन केल्यास ते ॲक्ट अन्वये दिल्यानुसार दंड आणि/किंवा कारावासासाठी पात्र ठरतील

दिनांक : ऑगस्ट २८, २०२४ सही/- प्राधिकृत अधिकारी ठिकाण : महाराष्ट्र मुथूट होमफिन (इंडिया) लिमिटेड

# सांकेतिक कब्जा सूचना

शाखा कार्यालय: आयसीआयसीआय बँक लि.. कार्यालय क्रमांक २०१-बी. २ रा मजला. रोड क्र. १.

**गाटाटा Bank** प्लाट क्रायाच्या आयटी पार्क, वागळे इंडस्ट्रीयल इस्टेट, ठाणे (पश्चिम) - ४००६०४.

निम्नस्वाक्षरीकारांनी आयसीआयसीआय बँक लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी म्हणून सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड ए-फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (ए-फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून सदर सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांत सूचनेत नमूद केलेली रक्कम चुकती करण्यासाठी खालील नमूद कर्जदारांना (दीवाण हाऊसिंग फायनान्स लि. द्वारे आयसीआयसीआय बँकेला देण्यात आलेल्या अभिस्तांकना अंतर्गत) डीएचएफएल आणि कर्जदार यांच्या दरम्यान झालेल्या कर्ज कराराला अनुसरुन गृहकर्ज सुविधा मंजूर करण्याच्या संदर्भात तारणाच्या अंमलबजावणीच्या संबधातील मागणी सूचना जारी केली.

कर्जदारांनी सदरह रक्कम चुकती करण्यास कसूर केल्याने कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना याद्वारे देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खालील नमूद तारखे रोजीस सदरह् अधिनियमाच्या कलम १३(४) सहवाचता सदरह् नियमावलीच्या नियम ८ अन्वये त्याला/तिला प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करुन खालील वर्णिलेल्या मिळकतीचा सांकेतिक कब्जा घेतलेला आहे. विशेषत: कर्जदार अणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सतर्क करण्यात येते की, त्यांनी सदरहू मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार करु नये आणि सदरह मिळकतीच्या देवघेवीचा कोणताही व्यवहार हा आयसीआयसीआय बँक लिमिटेडच्या प्रभाराच्या अधीन राहील

ы.	कजदार / सह-कजदाराच नाव	। मळकताच वणन/	मागणा सूचनचा	शाखच
क्र.	(डीएचएफएल ओल्ड लॅन आणि	कब्जाची तारीख	तारीख/ मागणी	नाव
	आयसीआयसीआय न्यु लॅन)		सूचनेतील रक्कम (रु.)	
٤.		रो हाऊस क्र. ३८, प्लॉट क्र. २२, सर्व्हे क्र. १८/३,	मे ०७, २०२४	अकोला
1	डीएचएफएल लॅन क्र. १७००००८३८२ आणि न्यू	विराज पार्क, व्यंकटेश गृह निर्माण सोसायटी, वाशिम	₹.	
	आयसीआयसीआय लॅन क्र. क्युझेडएकेएल००००५०३४६१३)	रोड, मौजे हिंगणा म्हैसपूर, अकोला - ४४४००१/	११,७२,५६३/-	
		ऑगस्ट २२, २०२४.		
٦.	मोरेश्वर रामचंद्र राठोड आणि रुपाली मोरेश्वर राठोड - (जुना	फ्लॅट क्र. बी२, २रा मजला, सूर्या एक्झिक्युटिव्ह, सर्व्हे	मे ०६, २०२४	अकोला
	डीएचएफएल लॅन क्र. १७००००७८९७ आणि	क्र. २६/२, ले आऊट प्लॉट क्र. १७, १८ आणि १९,	₹.	
	क्युझेडएकेएल००००५००१४३७)	खडकी बु., मंगरुळपीर रोड, अकोला - ४४४००१/	९,५५,०८१.८२/-	
		ऑगस्ट २२, २०२४.		
٦.	अशोक देव सिंग सिसोडिया आणि मिना अशोक सिसोडिया –	ध्रुव रो हाऊस, प्लॉट क्र. ७७ ते ८०/३, ग. क्र.	मे ०६, २०२४	जळगाव
	(जुना डीएचएफएल लॅन क्र. ०४४००००४४३३ आणि न्यू	१४१३/२ए/२, गोहिल नगर, राजाराम नगर शिरुर नाका,	₹.	
	आयसीआयसीआय लॅन क्र. क्युझेडजेएलएन००००५०१८१४२)	अमळनेर, जळगाव - ४२५४०१ / ऑगस्ट २२, २०२४.	८,५९,०३४/-	

वरील नमुद कर्जदार/हमीदार यांना रक्कम चुकती करण्यासाठी याद्वारे ३० दिवसांची सूचना देण्यात येत आहे, अन्यथा सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ आणि ९ अंतर्गत तरतर्दीनसार सदर सचना प्रसिध्दी तारखेपासन ३० दिवसांच्या समाप्तीनंतर गृहाण मिळकतीची विक्री करण्यात येईल.

दिनांक: ऑगस्ट २८, २०२४ प्राधिकृत अधिकारी ठिकाण: महाराष्ट्र

# **DELTA** MANUFACTURING LIMITED **नोंद्रणीकत कार्यालय :** B-87. MIDC. अंबड. नाशिक - 422010

ई-मेल आयडी : secretarial@dmltd.in वेबसाईट : www.deltamagnets.com

४२ व्या वार्षिक सर्वेसाधारण सभेची सूचना व ई-मतदान माहिती याद्वारे सचना देण्यात येते की. कंपनीची ४२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ("एजीएम ") शक्रवार. २० सप्टेंबर. २०२४ रोजी द. ०३.३० वा. भाप्रवे एजीएमच्य सूचनेमध्ये नमूद केलेल्या कामकाजावर विचारविनिमय करण्याकरिता परिपत्रक क. ०९/२०२३ दि. २५ सप्टेंबर, २०२३ आणि या संबंधातील एमसीएद्वारे पारित याँआधीची इतर परिपत्रके (एकत्रितरित्या 'एमसीए परिपत्रके " असे उल्लेखित ) आणि भारतीय प्रतिभूती विनिमय मंडळाद्वारे पारित अनुकमे परिपत्रक क्र. सेबी / एचओ / सीएफडी / पीओडी२/पी/सीआयआर/२०२३ /४ दि. ०५ जानेवारी, २०२३ आणि परिपत्रक क्र. सेबी / एचओ / सीएफडी / सीएफडी - पीओडी - २ /

. पी / सीआयआर / २०२३ / १६७ दिनांक ०७ ऑक्टोबर, २०२३ ( एकत्रितरित्या "सेबी परिपत्रके" असे उल्लेखित ) च्या अनुपालनामध्ये व्हिडीयो कॉन्फरन्सिंग "व्हीसी") / अन्य दृक श्राव्य माध्यमांद्वारे ("ओएव्हीएम ") घेण्यात येणार आहे. संचालकांचा अहवाल, कॉर्पोरेट गर्व्हर्नन्स अहवाल, लेखापरिक्षित स्वतंत्र आणि एकत्रित वित्तीय विवरणपत्रे आणि त्यावरील लेखापरिक्षकांचा अहवाल समाविष् असलेल्या इतर गोष्टींसमवेत वार्षिक अहवाल समाविष्ट सदर सूचना, ज्यांचे ईमेल पत्ते शुक्रवार, २३ ऑगस्ट,२०२४ रोजीनुसार कंपनी / डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे नोंदणीकृत आहेत त्या सर्व सदस्यांना ईमेलद्वारे मंगळवार, २७ ऑगस्ट, २०२४ रोजी पाठविण्यात आली आहे आणि सदर सूचना कंपनीची वेबसाईट <u>www.deltamagnets.com</u> आणि <u>www.evoting.nsdl.com</u> या नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या

www.nseindia.com या स्टॉक एक्सचेंजेसच्या वेबसाईटवर सुद्धा उपलब्ध आहे. वेळोवेळी सधारणा केलेल्या कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० यासह वाचावयाच्या कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ आणि सेबी ( सूचिबद्धता दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ४४ च्या अनुपालनार्थ सदस्यांना एनएसडीएलद्वारा तरतूद केलेल्या ("दूरस्थ ई-मतदान " ) इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीचा वापर करून एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या सर्व ठरावांवर त्यांचे मतदान करण्याकरिता सुविधेची तरतूद करून देण्यात आली आहे.

वेबसाईटवर तसेच बीएसई लिमिटेडची वेबसाईट <u>www.bseindia.com</u> व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडची वेबसाईट

दूरस्थ ई-मतदान कालावधी सोमवार, १६ सप्टेंबर, २०२४ (स. ०९.०० वा. भाप्रवे ) रोजी सुरू होईल आणि गुरूवार, १९ सप्टेंबर, २०२४ (सायं. ०५.०० वा. भाप्रवे.) रोजी समाप्त होईल. या कालवधीत सदस्य त्यांचे मतदान इलेक्टॉनिक पद्धतीने करू शकतील. दरस्थ ई-मतदान प्रणाली त्यानंतर एनएसडीएलदार

सदस्यांचा मतदानाचा हक्क शुक्रवार, १३ सप्टेंबर , २०२४ (" कट ऑफ दिनांक") रोजीप्रमाणे कंपनीच्या भरणा केलेल्या समन्याय भागभांडवलातील त्यांच्याकडे

असलेल्या समन्याय भागांशी प्रमाणशीर राहील. कोणतीही व्यक्ती जी कट-ऑफ दिनांकानुसार कंपनीचा सदस्य आहे, ती एजीएमममध्ये ई-मतदान क किंवा दूरस्थ ई-मतदान पद्धतीचा वापर करून एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या सर्व ठरावांवर त्यांचा मतदानाचा हक्क बजावण्यास पात्र आहे ज्या सदस्यांनी एजीएमपूर्वी दूरस्थ ई-मतदानाद्वारे त्यांचे मतदान केले आहे, ते सुद्धा "व्हीसी" / "ओएव्हीएम" द्वारे एजीएममध्ये उपस्थित राहू शकतील सहभागी होऊ शकतील, परंतु ते पुन्हां मतदान करण्यास हक्कदार नसतील.

एजीएमला उपस्थित राहिलेले सदस्य, ज्यांनी त्यांचे मत दुरस्थ ई-मतदानाद्वारे दिलेले नाही, ते त्यांचे मत एजीएम दरम्यान ई-मतदानाद्वारे देण्यास पात्र असतील . ज्या सदस्यांनी दूरस्थ ई-मतदानाद्वारे मत दिलेले असेल ते एजीएमला उपस्थित राहण्यास पात्र असतील, तथापि, ते सभेमध्ये मत देण्यास पात्र नसतील. जे सदस्य भौतिक स्वरुपात भागधारणा करीत असतील किंवा ज्यांनी त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत आणि ज्या सदस्याने एजीएमची सूचन पाठविल्यानंतर भाग संपादित केलेले आहेत आणि कट-ऑफ दिनांक म्हणजेच शक्रवार. १३ सप्टेंबर , २०२४ नसार भाग धारण करीत आहेत त्यांना विनंती आहे

की, त्यांनी दूरस्थ | ई-मतदानाद्वारे त्यांचे मत देण्याकरिता यूजर आयडी व पासवर्ड प्राप्त करण्याकरिता करावयाच्या प्रक्रियेकरिता एजीएमच्या सूचनेचा संदर्भ

घ्यावा. तथापि, जर सदस्य आधीच दूरस्थ ई-मतदानाकरिता एनएसडीएलकडे नोंदणीकृत आहे तर तो सदस्य त्यांचा विद्यमान युजर आयडी व पासंवर्डचा वापर दूरस्थ ई-मतदान सुविधेसंबंधी कोणतीही शंका असल्यास, कृपया फ्रिक्वेन्टली आस्कड क्वेश्चन्स (एफएक्यूज) <u>www.evoting.nsdl.com</u> या संकेतस्थळाच्या डाऊनलोड सेक्शनवर भागधारकांकरिता उपलब्ध असलेले ई-व्होटिंग युजर मॅन्युअल पाहावे किंवा ०२२-४८८६ ७०००/०२२-२४९९७०००

येथे एनएसडीएलशी संपर्क साधावा किंवा खालील ठिकाणी ईमेल पाठवावा/ संपर्क साधावा. अ) कु. पल्लवी म्हात्रे, वरिष्ठ व्यवस्थापक

-मतदान हेल्पडेस्क नॅशनल सिक्यरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड ईमेल: <u>evoting@nsdl.com</u> दूरध्वनी: ०२२-४८८६७००० / ०२२-२४९९७०००

ब) माधुरी देवकर, कंपनी सचिव डेल्टा मॅन्यफॅक्चरिंग लिमिटेड कॉर्पोरेट कार्यालयः

डेल्टा हाऊस, हॉर्नबाय वेलार्ड इस्टेट, डॉ. ॲनी बेझंट मार्ग, कॉपर चिमणीशेजारी, वरळी, मुंबई ४०००१८. ईमेल: secretarial@dmltd.in

क) कु. दीपाली धूरी पूर्वा शेरजिस्ट्री (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड (आरटीए) नोंदणीकृत कार्यालयः युनिट क्र. ९, तळमजला, शिव शक्ती इंड. इस्टेट, जे. आर. बोरिचा मार्ग, लोअर परेल पूर्व, मुंबई ४०००११.

ईमेल: <u>support@purvashare.com</u> दूरध्वनी: ०२२- ३१९९८८१० / ०२२-४९६१४१३२

ज्या सदस्यांना त्यांची मते मांडावयाची आहेत किंवा एजीएमदरम्यान शंका विचारायच्या असल्यास त्यांनी शुक्रवार, दि. ६ सप्टेंबर, २०२४ रोजी किंवा त्यापूर्वी secretarial@dmltd.in या कंपनीच्या नोंदणीकत ईमेल पत्त्यावर विनंती पाठवावी. ज्यात त्यांचे नाव. डीपी आयडी / फोलियो नंबर, पॅन, मोबाईल नंबर नमर करावेत. जे सदस्य स्पीकर म्हणून स्वतः नोंदणीकृत आहेत त्यांनाच एजीएम कालावधीत त्यांची मते मांडावयास / शंका विचारण्यास अनुमती देण्यात येईल. एजीएममध्ये वेळेचे बंधन असल्याकारणाने स्पीकर किंवा प्रश्न यांच्या संख्या मर्यादित ठेवण्याचे सर्व हक्क कंपनीकडे असतील.

याव्यतिरिक्त याद्रारे सचना देण्यात येते की. कंपन्या अधिनियम २०१३ च्या कलम ९१ च्या अनसार कंपनीच्या सदस्यांची नोंदवही आणि भाग हस्तांतरण पस्तिक एजीएम हेतूप्रीत्यर्थ शनिवार, १४ सप्टेंबर, २०२४ पासून शुक्रवार, २० सप्टेंबर, २०२४ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत बंद ठेवण्यात येतील

डेल्टा मॅन्युफॅक्चरिंग लिमिटेड करिता

माधुरी देवकर कंपनी सचिव ए सी एस क्र : ५४६३१ धळ: मुंबई

दिनांक : २८ ऑगस्ट, २०२४